

'इस्रो' साठी उपयोगी : पेस मेकर, सेन्सर, पाणबुडी, सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक उपकरणात उपयोग

विद्यापीठाने तयार केली न्यूविलयर बॅटरी

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील विद्यार्थींच्या प्राध्यापकांनी तब्बल चार वर्षांच्या परिश्रमानंतर 'न्यूविलयर बॅटरी' तयार केली आहे. पेस मेकर, सेन्सर, पाणबुडी किंवा सुक्ष्म इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये या बॅटरीचा उपयोग करता येऊ शकतो. त्याचप्रमाणे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनच्या (इस्रो) विविध अवकाश मोहिमांसाठीसुद्धा ही बॅटरी उपयोगात आणता येणार आहे.

इस्रोकडून देण्यात आलेल्या प्रकल्पांतर्गत विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. संजय ढोले, डॉ. वसंत भोरसकर व संशोधक विद्यार्थींच्या आंबादास पटागरे यांनी ही बॅटरी तयार केली आहे. इस्रोकडून न्यूविलयर बॅटरी तयार करण्यासाठी आर्थिक सहकार्य मिळाले आहे. बॅटरी तयार करण्यासाठी प्रामुख्याने टिटॉनियम ऑक्साइड व सिलिकॉन कार्बाइड या सूक्ष्म पदार्थाचा वापर करण्यात आला आहे.

बॅटरीमध्ये

न्यूविलयर



सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. संजय ढोले, डॉ. वसंत भोरसकर व संशोधक विद्यार्थींच्या आंबादास पटागरे यांनी ही बॅटरी तयार केली आहे.

'इस्रो'ने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे सोपविली जबाबदारी



डॉ. संजय ढोले म्हणाले की, इस्रोने विद्यापीठाकडे न्यूविलयर बॅटरी तयार करण्याचे काम सोपविले होते. गेल्या चार वर्षांपासून त्यावर अभ्यास सुरु होता. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, विभागप्रमुख डॉ. सुरेश गोसावी यांच्या पाठिंव्यामुळे प्राध्यापकांना व विद्यार्थ्यांना न्यूविलयर बॅटरी तयार करण्यात यश आले.

विद्यापीठाने इस्रोसाठी ही बॅटरी तयार केली आहे. पेस मेकर, सेन्सर, पाणबुडी यांच्यासह ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही अशा विविध प्रकारच्या सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये या बॅटरीचा उपयोग करता येऊ शकतो.

रेडिएशनच्या विटा कणांच्या किरणोत्सारी ट्रिशिअम स्रोत वापरण्यात आला आहे. या विटा कणांची ऊर्जा १८ किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी असून, त्याची शक्ती १० क्वूरी आहे. क्वूरी हे किरणोत्सारी मोजण्याचे एकक आहे. या बॅटरीमध्ये ट्रिशिअम

विटा सोर्स आर्धायन (हाफ लाइफ) यारा वर्षे असल्यामुळे बॅटरीचे आयुष्य ३० ते ३५ वर्षे झाले आहे.

बॅटरीची कार्यक्षमता ही विटास्रोतांच्या क्षमतेच्या व्यस्थ प्रमाणात असल्याने शक्तिशाली न्यूविलयर बॅटरी तयार करण्यास

मर्यादा येतात. परंतु, कमी शक्तिशाली बॅटरी तयार करणे या तंत्रामुळे शक्य झाले आहे, असे नमूद करून ढोले म्हणाले की, बॅटरी तयार करण्याच्या संशोधनासाठी डॉ. शैलेंद्र दहिवले, डॉ. भूषण पाटील, डॉ. प्रमोद काळे यांचे सहकार्य लाभले.